

Tel.: 2889 3933, 77 Fax : 91-22-2889 1342 E-mail : sepI12@rediffmail.com Website : www.spectraindustries.co.in



Plot No. 9, Spectra Compound, 4th Floor, Ramchandra Lane Extn., Kachpada II, Malad (West), Mumbai - 400 064. CIN: L74999MH1992PLC067849

To, The General Manager DCS - CRD **BSE LIMITED** PhirozeJeejeebhoy Towers Dalal Street <u>Mumbai - 400 001</u>

Date: May 31, 2022

Srip code: 513687

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2022 of the Spectra Industries Limited. Meeting of the Board of Directors was held on Monday, May 30, 2022 at registered office of the company, Results were published in Free Press Journal (English edition) and Navshakti (Marathi edition) on May 31, 2022 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully, For Spectra Industries Limited

Jaidev Gupta Executive Director & CFO DIN: 00066999



Factory : C-1, MIDC, Murbad, Dist Thane. Maharashtra-421 401. Tel.: 02524-224298

Durnal.in MUMBAI | TUESDAY | MAY 31, 2022

Net Acial Net (afi Tot per Ear (1) (2) Not (2) Not full For Viv	Particulars (Refer Notes Below) Ial Income From Operation (Net) I Profit /(Loss) From Ordinary tivities Before tax It Profit /(Loss) for the period after tax ter extraordinary item) Ial Comprehensive Income for the riod (X+X) (Comprising Profit (Loss)	31s	arter Ended t March-2022 (Audited) 47.08 13.68	Year Ender 31st March-2 (Audited) 202.14	022 31st N	ter Ended Narch-2021 udited)	
Net Aci Net (af Tot per Ear (1) (2) Not (2) Not full For Viv	tal Income From Operation (Net) t Profit /(Loss) From Ordinary tivities Before tax t Profit /(Loss) for the period after tax ter extraordinary item) tal Comprehensive Income for the		(Audited) 47.08	(Audited)			
Net Aci Net (af Tot per Ear (1) (2) Not (2) Not full For Viv	tal Income From Operation (Net) t Profit /(Loss) From Ordinary tivities Before tax t Profit /(Loss) for the period after tax ter extraordinary item) tal Comprehensive Income for the		47.08				
Ac Ne (af Tot Ea (1) (2) Not (2) Not full For	tivities Before tax t Profit /(Loss) for the period after tax ter extraordinary item) tal Comprehensive Income for the		13.68	i 202.14		50.19	
Ne (af Tot Ear (1) (2) Not full For Viv	t Profit /(Loss) for the period after tax ter extraordinary item) tal Comprehensive Income for the			45.16		9.47	
Tot per Ear (1) (2) Not full For Viv	tal Comprehensive Income for the		22.59	54.06	-	23.95	
Ear (1) (2) Not full For Viv	riod (IX+X)(Comprising Pront (Loss)		22.59	54.06	-	23.95	
(1) (2) Not full For Viv	minos per equity share						
Not und full For Viv	Basic		0.43	1.02		0.45	
Ma	te: The above is an extract of details for regulation 33 of the SEBI (Listing formet of the quarterly results are av. Mahalaxmi Seamless Ltd. ek Jalan naging Director 1:001 14795	and o	ther Disclosur	e Requirements xchange websi Place : M	vith the stocl s) Regulation te. (URL of th umbai	is, 2015. the	
	BLUE PEA		TEXSPI				
	Regd Off: 32, Vyapa				Numbai		
A	udited Financial Results for the	Quar	ter and Year	ended 31.03.2	2022 Rs	s. in Lakhs	
Sr. No.	Particulars		Quarter end 31.03.202			arter ended 1.03.2021	
			Audited			Audited	
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period		4.56	31.3	4	7.08	
-	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		- 3.12	- 2.3	5	1.14	
3	Net Profit / (Loss) for the period be tax (after Exceptional and/or	efore					
4	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period a	for	- 3.12	- 2.3	5	1.14	
+	tax (after Exceptional and/or Extraordinary items)	allei	- 3.12	- 2.3	5	1.14	
5	Total Comprehensive Income for period [Comprising Profit / (Loss) the period (after tax) and Other		0.12				
	Comprehensive Income (after tax	()]	- 3.12	- 2.3		0.19	
6	Equity Share Capital		25.60	25.6	0	25.60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited						
	Balance Sheet of the previous ye		- 34.51	- 34.5	1	- 34.16	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- e (for continuing and discontinued	each)					
	operations) - (a) Basic		- 1.22	- 0.9	2	0.07	
	(b)Diluted		- 1.22	- 0.9		0.07	
vith	the : The above is an extract of the the Stock Exchanges under Re	egulat	ion 33 of the	SEBI (Listing	g and Othe	r Disclosure	
on ti	quirements) Regulations, 2015. The he websites of the Stock Exchange e : 27/05/22			m (s) and the Co	ompany's we		
	ce: Mumbai				r. Arun Kur	nar Sharma Director 1 : 00369461	
	A PANTHER INDU				rs lim	ITED	
	• ·		110MH1987F	,			
	-			Radha Bhuvan,	40 / 5	00000050	
	121, Nagindas Master Road, Fort						
	Email: piplin@rediffmail.c EXTRACT OF STA	NDAL	ONE AUDITED I	FINANCIAL RESU	LTS		
		TER A		D MARCH 31, 202	22 (Ruj Year Ended	vees in Lakhs)	
			Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 31.03.2021	31.03.2022	Year Ended 31.03.2021	
Sr. No			(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
No	Total Income			_	44.00	1 . 7	
	Total Income Net Profit / (Loss) for the period (before Ta:	ĸ,	11.00 4.43	- (3.71)	44.00 31.11	- (10.67)	
No. 1. 2.	Net Profit / (Loss) for the period (before Ta: Exceptional and/or Extraordinary items)		11.00 4.43		31.11		
No. 1.	Net Profit / (Loss) for the period (before Ta: Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax		11.00	- (3.71) (3.71)	1	- (10.67) (10.67)	
No. 1. 2.	Net Profit / (Loss) for the period (before Ta: Exceptional and/or Extraordinary items)	ms)	11.00 4.43		31.11		

(117.97 Total Comprehensive Income for the period (72.81 (31.63)[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 1.002.91 1.002.91 1.002.91 ion reserves as per Balanc ng Year ch) (for continuing and (0.13) (0.36) (0.60) (0.13) (0.36) (0.60) the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under ing and Other Disclosure Requiremetns) Regulations, 2015. The full format of Quarterly and Yearly ble on the website of the Stock Exchange's (www.bseindia.com and www.nseindia.com) and or eativeeye.com) Chairman & Managing Directo 2. **ARIHANT TOURNESOL LIMITED** CIN No. : L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444 001.

SPECTRA INDUSTRIES

Particulars

Total Income from operations (Net

Net Profit / (Loss) from Ordinary

Total Comprehensive Income / (Loss) - Net

Paid up equity share capital

(Face value of Rs. 10/- each)

Reserve excluding Revaluatio Reserves as per balance sheet of previous accounting year

Earning Per Share (EPS) (before

Earning per share (EPS) (after

extraordinary items) of Rs.10/- each

(of Rs. 10/- each - Not annualised

extraordinary items)

(a) Basic

(b) Diluted

(a) Basic (b) Diluted

Place : Mumba

Date : 30-05-202

Activities after Tax

Nc

3

2.

Sr. No.

Particulars

Total Income from Operations

Registered Office : Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension, Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064. CIN NO : L74999MH1992PLC067849, Email : sepI12@rediffmail.com Phone No : 022 - 2889 3933, Fax No : 022 - 2889 1342, Website : www.spectraindustries.co.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH' 2022

31/03/2022

(Audited)

(462.96)

707.85

(5603.33)

(6.54)

(6.54)

0.00

Quarter Ended

(Audited)

(470.53)

707.85

(5009.33)

(6.65)

(11.30)

tes: The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30.05.2022. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The fullformat of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) and the Company website www.spectraindustries.co.in

灘

CREATIVE EYE LIMITED

(CIN: L99999MH1986PLC125721)

Registered Office: "Kailash Plaza", Plot No.12-A, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053

Quarter Ended

31/12/2021

Un-Audited

(72.18

(72.18

(72.18

31/03/2021

udited

(120.63

(120.63)

(120.63

55.00

Tel. No. 2673 26 13 (7 Lines) Fax: 2673 22 96 Website: www.creativeeve.com. E-mail: contact@creativeeve.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER AND YEAR ENDED 31-03-2022

31/03/2022

Audited

44.00

31/03/2021

0.00

31/12/2021

(Un-Audited)

(111.22)

707.85

(1.57)

(1.57)

0

Corporate Address :- 34 B, Jolly Maker Chamber-II, Nariman Point, Mumbai-400 021 T. : +91-22 -22821776 | W :- www.arihanttournesol.com | E : info@arihanttournesol.com EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH. 2022

			(Rs. In Lacs)
Particulars	Quarter Ended March 31, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended March 31, 2021
Total Income from Operations	0.16	0.16	0.01
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.54)	(19.32)	(12.52)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.54)	(19.32)	(12.52)
Net Profit / (Loss) for the period after tax (after	(7.53)	(19.31)	(12.37)

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED INTERNATIONAL CIN: 199999MH1994PLC080502

Regd. Office : 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED AS AT 31 MARCH 2022

(in l	ak	hs,	excep	It	per	share	da	ita)

 $II-\overline{3}$

	Particulars	Quarter ended 31 March 2022 (Unaudited)	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Year ended 31 March 2022 (Audited)	Year ended 31 March 2021 (Audited)
1	Total income from operations (net)	6812	10,755	37,313	26,197
2	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	3,217	(8,554)	(115)	(15,000)
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	3,217	(10,855)	(115)	(17,301)
4	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	1,966	(12,041)	(917)	(18,086)
5	Total Comprehensive Income	3,725	(11,914)	2,455	(20,911)
6	Equity Share Capital	9,588	9,586	9,588	9,586
7	Earning Per Share (of ₹ 10 each)				
	Basic	2.05	(12.57)	(0.96)	(18.90)
	Diluted	2.05	(12.57)	(0.96)	(18.90)

Notes:

Place: Mumbai

Date : 29 May 2022

(₹ in lakhs, except EPS)

(Audited)

(550.44)

707.85

(5009.33)

(7.78)

(7.78)

(₹ in lacs

31/03/2021

Audited

612.80

(27.43)

(27.43)

(27.43)

1.002.91

1,377.70

(0.14)

(0.14)

SD/ (DHEERAJ KUMAR)

DIN: 00018094

6.95

Year Ended

31/03/2022

Audited

307.93

(89.98

(89.98)

(94.23

(77.79

1.002.91

1,299.93

(0.47)

(0.47)

For CREATIVE EYE LIMITED

0.00

Year to date

31/03/2022 31/03/2021

(Audited)

(594.00)

707.85

5603.33)

(8.39)

(8.39)

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED

Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO

DIN - 00066999

0.00

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the guarter and year ended as at 31 March 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2022 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's website https://www.erosmediaworld.com/investors/financial-reports/

Additional information on Standalone financial results is as follows: in lakhs) Quarter ended | Quarter ended | Year ended Year ended 31 March 2022 31 March 2021 31 March 2022 31 March 2021 Particulars (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) Total income from operations (net) 6,464 21,868 24,450 10,144 360 (15,847) Net Profit/ (Loss) before tax and exceptional items 209 (9,452 Net Profit/ (Loss) before tax after exceptional items 209 (9,452 360 (15,847) (16,983) Net Profit/ (Loss) after tax and exceptional items 209 (10.588)360 370 **Total Comprehensive Income** 232 (10,590 (16,997) The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29 May 2022. For and on behalf of Board of Directors

Pradeep Dwivedi

Executive Director & Chief Executive Officer DIN: 07780146

NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668) Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022.						
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	
No.		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total Income from Operations (Net)	4.14	2.40	11.89	15.08	
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,	0.23	0.04	0.69	9.32	
	Exceptional and/or Extraordinary items)					
3	Net Profit/(Loss) from the period before Tax	0.23	0.04	0.69	9.32	
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
4	Net Profit/(Loss) from the period after Tax	1.06	0.08	1.43	9.28	
	(after Exceptional and/or Extraordinary items)					
5	Total Comprehensive income for the period	1.19	0.08	1.76	9.29	
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)					
	and other Comprehensive Income (after tax)]					
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39	0.39	
7	Reserve (excluding revalution reserves as					
	shown in the Balance Sheet of Previous year)			24.13	22.36	
8	Earning per share (before extraordinary items)					
	(of ₹ 10/- each) (not annualised) :					
	a) Basic ₹			36.75	236.80	
	b) Diluted ₹			36.75	236.80	
9	Earning per share (after extraordinary items)					
	(of₹10/- each) (not annualised) :					
	a) Basic ₹			36.75	236.80	
	b) Diluted ₹			36.75	236.80	

Vote The above statement of Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 30.05.2022. The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as

prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. The above results of the Company have been audited by the statutory auditors and have issued ar unqualified audit opinion on the same. The figure for the quarters ended 31st March 2022 and 31st March 2021 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the unaudited year to date figure upto the third quarter of the respective financial years. Also, the figures upto the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit.

The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results. However the company believes that the pandemic is not likely to impact the carrying value of the assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

The Company has not adopted Ind AS 116 "Lease" during the year 2021-22 and is still in the process of

evaluating the impact of adoption of the same on its financial statements. The Provison for Deferred Tax and Gratuity have been made at the end of the financial year. Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged wherever necessary.

Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products. The above figures are in crores except EPS.

For Nirav Commercials Ltd

Sd/ Lalit Kuma

Net Profit / (Loss) for the period (before tax, (27.07 Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after (27.07)Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) fo the period after tax (after (27.07) Exceptional and / or Extraordinary items

	1.10	(0.11)	1	(10.07)	 6	Paid Up Equity Share Capital
inary items) riod before Tax xtraordinary items)	4.43	(3.71)	31.11	(10.67)	7	Reserves excluding revaluation Sheet of Previous Accounting
riod after Tax traordinary items)	4.43	(3.71)	26.11	(10.67)	8	Earning Per Share- (₹ 5/- eac discontinued operations)
e for the period the period (after tax) come (after tax)	4.43	(3.71)	26.11	(10.67)		- Basic : - Diluted :
ation Reserve) as	140.00	140.00	140.00	140.00		: he above is an extract of t egulation 33 of SEBI (Lisitir
0/- each) inued Operations)	NA	NA	(1.72)	(27.83)	Fi	nancial Results are availab ompany's website (www.cre
	0.32	(0.26)	1.87	(0.76)		

above is an extract of the detailed format The above is an extract of the detailed format of the financial results for the Luarter and rear Ended on March 31, 2022 approved by the Board at their meeting held on May 30, 2022 and filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the website of the Stock Exchange viz www.bseindia.com, and on Company's website www.pantherindustrialproductsitd.com For Panther Industrial Products Limited

(Comprising Profit/(Loss) for

and other comprehensive inc Equity Share Capita

Earning Per Share (of Rs. 10

Diluted

Place : Mumbai Date : 30/5/2022

inuing and Disconti

luding Revalua shown in the Audited Balance

mited Sd/-rector (9510)

G. G. DANDEKAR MACHINE WORKS LIMITED Regd. Office: 211/A, MIDC Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana,

Dist. Nagpur - 441122; CIN: L70100MH1938PLC002869, e-mail: cs@ggdandekar.com, website: www.ggdandekar.com, Ph.: +91(07103)295109

NOTICE Notice is hereby given that Postal Ballot of G. G. Dandekar Machine Works Limited ('the Company') will be conducted from June 4, 2022 (09.00 am IST) to July 3, 2022 (05.00 pm IST) in compliance of provisions of the Companies Act 2013 ('The Act') and Rules thereunder including amendments thereto read with the General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 22/2020 dated 15th June 2020, No. 33/2020 dated 28th September 2020, No. 39/2020 dated 31th December 2020, No. 10/2021 dated 23th June, 2021, No. 20/2021 dated 8th December, 2021 and No. 3/2022 ted 05th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to a

40.00	140.00	140.00	140.00	Notes:
NA	NA	(1.72)	(27.83)	1 The above is a Regulation 33 Financial Resu Company's we
0.32 0.32	(0.26) (0.26)	1.87 1.87	(0.76) (0.76)	
t of the	financial results	for the Quar	ter and Year	Dated : 30.05.2022 Place : Mumbai

For Panther Industri	al Products Lin
	k C. Shah - Dire (DIN No. 00009

"MCA Circulars") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including amendments thereto, to transact the business set forth in the Postal Ballot Notice.

In compliance with the aforesaid MCA Circulars, the electronic copy of the Postal Ballot Notice of the Company will be sent only by email to all those Members, whose email address(es) are registered with the Company or the Registrar and Transfer Agent (R&T Agent) viz. Link Intime India Private Limited or with their respective Depository Participants (DPs). The same will be available on the Company's website www.ggdandekar.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's shares are listed viz. BSE Limited www.bseindia.com. Please note that hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. Members can vote through e-voting facility. Instructions for e-voting will be provided in the Postal Ballot Notice.

In view of the above, Members are requested to register their e-mail address(es) o changes therein, if any, at the earliest, to receive aforesaid Postal Ballot Notice and login ID & password for voting electronically. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company at ir@ggdandekar.com or its R&T Agent viz. Link Intime India Private Limited at pune@linkintime.co.in.

By the order of the Board of Directors For G. G. Dandekar Machine Works Limited

Sayalee Yengul

Company Secretary

Place: Nagpur Date: 30th May 2022

> **MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL N0-3 Ministry of Finance, Government of India,**

Sector 30A, Next to Raghuleela Mall, Near Vashi Railway Station Vashi, Navi Mumbai-400703

WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY **RECOVERY PROCEEDING NO 47 OF 2019**

Punjab National Bank (ex OBC) ... Certificate Holder Versus M/s Shalimar Exhibitors & Ors ... Certificate Debtors

To.

- 1. M/s Shalimar Exhibitors, A partnership firm having place of busines At: 1-335, Shalimar House (Shalimar Cinema Building) Survey No 1123, Maulana Shaukat Ali Marg Grant Road, Mumbai - 400 007
- Madularia Shadkat Animarg Grant Coau, Murinan 4400007
 2. Nazim Ashraf Furniturewala R/O : 62,
 Peridot, 22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai 400050
- S Zohrabai Ashraf Furniturewala, W/O Md Ashraf Furniturewala RIO : 62, Peridot, 22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai 400 050
- Mr Hazabai Zakadia Aghadi (Deceased), (a) Through, Zohrabai Ashraf Furniturewala W/O Md Ashraf Furniturewala R/O: 62, Peridot, 22-A 6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050 5. Irfan Ashraf Furniturewala,S/o Md Ashraf Furniturewala RIo : 62, Perido

22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050

Whereas you the CDs have failed to pay the sum of an amount of Rs 7,00,14,198 (In words Rupees Seven Crore Fourteen Thousand One Hundred and Ninty Eight only) with interest and cost in respect of Recovery Certificate No 47 of 2019 in OA No 725 of 2015 drawn up by the Hon'ble Presiding Officer

You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring, alienating, creating third party interest, parting charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer

alienation, possession or charge. Specification of property Mezzanine Floor, First Floor and Third Floor, Shalimar House, at plot of land admeasuring 2160 sq yards or 1805.9 sq mtrs, at 335, Grant Road, Mumbai-7 C.S. No. 1123. of Girgaon Division, with registration of Mumbai city. Given under my hand and seal of the Tribunal on 22/04/2022

SEAL (Ratnesh Kumar) Recovery Officer, Mumbai Debts Recovery Tribunal-III Сору То,

Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (7.53)(19.31) (12.37 Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 989.83 989.83 989.83 Reserves (excluding Revaluation Reserve) as showr n the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (0.08) Basic · (0.20)(0.12)(0.08)(0.20) Diluted (0.12)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings - listingbseindia.com)

By Order of the Board Sd/

Mr. Anand Kalyanchand Thole Whole Time Director DIN: 08204993

Date : 30.05.2022

Place : Mumbai

Note :

	TAVERNIER RESOURCES LIMITED					
CIN: L51909MH1994PLC193901						

Registered office : Unit 1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Deonar, Mumbai - 400043. Tel.:91- 88793 82912 Email: tavernier.resources@gmail.com. investors.trl@gmail.com. info@tavernier.com. Website: http://www.tavernier.com

Sr.	Particulars	For th	ne Quarter e	For Year ended		
No.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.3.2022	31.3.2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	70.40	158.53	0.00	446.85	190.88
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(2.29)	(14.33)	(11.18)	11.24	(38.43)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(2.29)	(14.33)	(11.18)	11.24	(38.43)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(2.60)	(14.33)	(11.56)	10.93	(38.81)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income for the period)	(2.60)	(14.33)	(11.56)	10.93	(38.81)
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	(34.86)	(45.80)
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.04)	(0.24)	(0.19)	0.18	(0.65)

Figures for Quarter ended are not annualised

Date: 30th May, 2022

Place: Mumba

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations. 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available at the Company's website www.tavernier.com and the website of Stocl Exchange at www.bseindia.com
- "Company had given loan to Mega Township LLP as per the agreement dated 4th August 2015 of Rs. 800 lakhs, on which interest accrued till 31st March 2019 was Rs. 329.94 lakhs. The company has received Original Title document as security from Mega Township LLP. However, Mega Township LLP has not repaid the ICD amount along with interest accrued in spite of repetitive reminder As per para 5.4.4 of Ind AS 109 Financial Instrument, titled write- off, an entity shall directly reduce the gross carrying amount of a financial asset when the entity has no reasonable expectations of recovering a financial asset in its entirety or a portion thereof. Therefore, the management of the company have come to a conclusion and written off interest accrued portion which is Rs.329.94 lakhs on 31st March 2020. The above decision is taken as to give the true and fair view of the state of affairs or the company

give alle ade alle lair view of alle etaile of allele of
On behalf of the Board of Directors
For Tavernier Resources Limited
Sd/-
Sudhir Naheta
Managing Director

Place : Mumbai Date : 30th May, 2022 Chairman / Director DIN-00089905

Tata Realty and Infrastructure Limited

CIN: U70102MH2007PLC168300 Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033 Tel. 91 22 6661 4444, Fax : 91 22 6661 4452, Website: www.tatarealty.in Extract of Statement of Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March 2022

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(INR in crores)

	Particulars	For the quarter ended	Year ended	Year ended
		31 March 2022	31 March 2022	31 March 2021
		(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	80.16	127.01	124.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19.11)	48.55	(90.69)
3	Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and / or Extraordinary items	(48.03)	(5.24)	(96.37)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(48.03)	(5.24)	(96.37)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	317.16	856.94	206.69
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	1,617.31	1,617.31	1,617.31
7	Reserve (excluding Revaluation Reserves)	(778.60)	(778.60)	(784.06)
8	Securities Premium Account	757.69	757.69	757.69
9	Net worth	3,896.28	3,896.28	3,044.58
10	Paid up Debt capital / Outstanding Debt	4,080.00	4,080.00	3,045.00
11	Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	NA	NA	NA
12	Debt Equity ratio (in times)	1.05	1.05	1.00
13	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(0.30)	(0.03)	(0.60)
	(b) Diluted (INR)	(0.30)	(0.03)	(0.60)
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	Refer Note 4	Refer Note 4	Refer Note 4
16	Debt Service Coverage ratio (in times)	0.66	0.17	0.08
17	Interest Service Coverage ratio (in times)	0.66	1.23	0.58
	* Not annualised for quarter ended 31 March 2022			

Notes :

Place : Mumbai

Dated : 28 May 2022

- 1 The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE Ltd. i.e. https://www.bseindia.com.
- 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URLhttps://www.bseindia.com.
- 3 As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter / year. Hence this clause is not applicable.
- The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to unavailibility of the profits of the company for payment of a dividend during the period / year.
- In accordance with SEBI circular dated October 5, 2021, the Company has availed an exemption w.r.t presentation of corresponding quarterly financial results for the quarter ended 31 March 2021.

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited
CIN: U70102MH2007PLC168300
Sanjay Dutt
Managing Director
DIN - 05251670

(I) Punjab National Bank (ex OBC, Laxmi Residency, Wagle Industrial Estate Near Check Naka, Thane (W))

दि मुंबई जिल्हा सहकारी गुहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ नुसार विशेष वसूली व विक्री अधिकारी, संलग्न मुंबई जिल्हा सहकार गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई, १०३, विकास प्रिमायसेस, ११ जी. एन. वैदर the Company have been lost / misplaced and the holder(s / purchaser(s) of the said Equity Shares have applied to रौड, फोर्ट, मुंबई – ४००००१. यांच्याशी सलग्न असलेले विशेष वसुली व विक्री अधिकारी दुरध्वनी क्र. –०२२–२२६६००६८ / २२६६१०४३. person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered

सार्वजनिक सुचना

विशेष वसुली व विक्री अधिकारी हे जेथे आहे आणि जसे आहे या तत्वावर खाली नमुद केलेल्य लिलाव विक्रीसाठी ठेवलेल्या नमुद केलेल्या स्थावर मिळकतीच्या संबंधित इच्छुव बोलिदाराकडून मोहोरबंद लिफाफे मार्गवित आहे.

91	ાલવારાવ્યઝુન ના	लारभ फारा गग ग	मानावरा जाह मिळकती	2711950 & 3004786 to 3004835 No. of Shares 50 each Name of Shareholder(s)]- B S MEHTA/H S MEHTA.			
अ ब्र	1. थकबाकीदाराचे 5. नाव	वसूली दाखला उपनिबंधक सहकारी संस्था, "ए" विभाग मुंबई	मालमत्तेचा तपशील	क्षेत्रफळ	राखीव मुल्य रुपये	अनामत/इसरा रक्कम	
8	, श्री. नवनित कुमार सुरेखा	वसूली दाखला क्र. ३४६८ दिनांक: ८.९.२०२०	कार्यालय नं. १५१/सी, मित्तल टॉवर प्रिमा. को. ऑप,सो, लि, मित्तल टॉवर २१०, नरीमन पॉईट, मुंबई ४०००२१.	स्वे. फूट बिल्टअप	२,३२,११,८२०/-	२३,२१,१८२/-	PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client is negotiating with <i>Wis</i> . Maharashtra Enterprises through its partners Shri Afsar Farrukh Ahmed Sayed, Shri Saad Salim Sayed and Shri Salim Ahmed Sayed for sale of their property more particularly described in the
	मे. क्वालिटी इन्वेस्टमेंट लि.	वसूली दाखला क्र. ३४७० दिनांक: ८/९/२०२०		स्वे. फूट बिल्टअप	३,०५,६५,०८१/-	३०,५६,५०८/-	schedule hereunder written to my client free from all encumbrances. The said partners of the said M/s. Maharashtra Enterprises have informed that the 2 (Two) original documents in respect of the said Property namely (a) Agreement dated 25th March 1978 between M/s. Great Western Housing Corporation of the

लेलावाच्या निविदासाठीचा अर्ज, शर्ती आणि अन्य माहीती जर काही असेल तर ती विशेग वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी रुपये १०००/ प्रदाँन केल्यावर प्राप्त करता येईल मिळॅकतीची पडताळणी **दिनांक: १०/ ०६/ २०२२ रोजी सकाळी ठिक ११:०० ते दुपारी १:००** या वेळेदरम्यान करत येईल. मिळकतीवरील सब दंड, कर वसुली दाखल्याव्यतिरीक्त सोसायटीचे देय आणि उपर्जित झालेली अन कोणतीही दायित्वे खरेँदीदारांना पत्करावयाची आहे. स्वतंत्र मोहोरबंद बोली लिफाफे मंबई येथे देय असलेल्या **मित्तल टॉवर प्रिमा को-ऑप, सो, लि** , यांच्या नावे पे ऑर्डर / डी. डी. द्वारे अनामत / **इसारा रक्कम** व्याजाशिवाय स्वीकारण्यात येईल. बोली मोहोरबंद लिफाफे विशेष वसुली व[े]विक्री अधिकारी यांच्याकडे वरील नमुद केलेल्या पत्त्यावर **दिनांक** १७ँ/ ०ू६/ २०२२ रोज़ी <u>सकाळी ठीक ११:००</u> ते <mark>सांयकाळी ५:००</mark> वाजेपर्तंत किंव रेण पूर्व प्राप्त झाल्या पाहीजेत. प्राप्त निविदा संस्थचे कार्यालय, मित्तल टॉवर प्रिमा. को. ऑप सो. लि., मित्तल टॉवर २१०, नरीमन पॉईट, मुंबई – ४०००२१, येथे **दिनांक**: २०/०६/२०२२ रोजी. सकाळी ठीक ११:०० वाजता उघडण्यात येतील. उपस्थित बोलिधारकांस वाढीव बोली बोलण्याची संधी देण्यात येईल. यशस्वी बोलिदाराने बोली रकमेच्या ३० टव्क्के रक्कम त्वरीत प्रदान केली पाहिजे. खरेदीची उर्वरीत रक्कम लिलावाच्य तारखेपासन ३० दिवसांत भरणा करावी. विहीत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या निविद स्वीकारल्या जाणार नाहीत विशिष वसुली व विक्री अधिकारी कोणतेही कारण न दर्शवित कोणत्याही किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि तसेच आवश्यक असेल तर वाटाघाटी प्रवर्तित करण्याचे तसेच रद्ध करण्याचा अधिकार राखुन ठेवित आहे.

दिनांक: ३०/०५/२०२२ रोजी वसुली व विक्री अधिकारी यांच्या सही शिक्क्यानिशी दिली आहे.

> सही/ श्री. सुजित एम. घाडी विशेष वसुली व विक्री अधिकारी दि मंबई जिल्हा सहकारी गहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित

ASREC बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ए आणि २००-२०२बी, तळ मजला, सॉलिटेअ (India) Limited कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, अंधेरी-(पूर्व), मुंबई-४०००९३. लिलावाकरिता जाहीर सूचना – स्थावर मिळकतीची विक्री

(सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) सहवाचता नियम ९ अन्वये)

ज्याअर्थी

एएसआर्र्ड्सी (इंडिया) लि. ही सिक्युरिटायझेशन ॲण्ड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. सह निष्पादित दिनांक २५.०३.२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन कराराच्य सुकृताद्वारे मे. बंगळुरु इंटरनॅशनल प्लेसमेंट सर्व्हिसेस (प्रोप्रा.) श्री. राजु सोहनलाल मोंगा, संयुक्त/सह कर्जदा याँ, भावना राजु मोंगा, हमीदार सौ. नॅन्सी रिचर्ड अल्मेडिया आणि श्री. दीपक सोहनला मोंगा (कर्जदार) ची तारण धनको आहे आणि मूळ धनको भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. कडुन त्यातील तारणांसह मे. बंगळुर इंटरनॅशनल प्लेसमेंट सब्हिर्सेस (प्रोप्रा.) श्री. राजु सोहन्लाल मोंगा यांच्या तारण मत्ता संपादित केल्या आहेत. भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकल्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेटर्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ६० दिवसांच्या विहित कालावधीत कर्जदार, संयुक्त/सहकर्जदार/हमीदार यांना भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने मंजुर केलेल्या अग्रिमांच्या संदर्भात काही असल्यास वसुली समायोजित केल्यानंतर त्यावरील पुढील व्याजासह रु ५,५८,५४,०२८.७५ (रुपये पाच कोटी अठ्ठावण्ण लाख चोपन्न हजार अठ्ठावीस आणि पैसे पंच्याहत्त मात्र) ची एकूण थकवाकी रक्षम प्रदान करण्यासाठी कर्जदार मे. बंगळुरु इंटरनॅशनल प्लेसमेंट सर्व्हिसेस (प्रोप्रा.) श्री. राजु सोहनलाल मोंगा, संयुक्त/सह कर्जदार सौ. भावना राजु मोंगा, हमीदार सौ. नॅर्न्स **रिचर्ड अल्मेडिया आणि श्री. दीपक सोहनला मोंगा** यांना बोलाविण्यासाठी संदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक २४.०९.२०१९ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार यांनी कलम १३(४) सहवाचता एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज् (इंटरेस्ट) रुल्स, २००२ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आणि कर्जदारांवर बजावलेल्या सदर ॲक्टच्य कलम १३(२) अंतर्गत दिनांक २४.०९.२०१९ रोजीच्या सदर मागणी सूचनेनुसार परतफेड करण्यात कसूर केल्याने, एएसआरईसी (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी १६.११.२०२१ रोजी येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषतळ वर्णिलेल मिळकतीचा कब्जा घेतला.

वरील नमुद कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार यांनी सदर मागणी सूचनेनुसार संपूर्ण थकबाकीचे प्रदान करण्यास कसूर केल्यामुळे आणि एएसआरईसी (इंडिया) लि. च्या नावे भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि द्वारे वरील सदर अभिहस्तांकनाला अनुसरुन एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी खात्यामधील आमच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद मिळकत विकण्यास इच्छुक आहेत.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी याद्वारे थकवाकीची वसुलीसाठी खालील नमुद तारण मिळकत विकण्यास इच्छुक आहेत आणि म्हणून तारण मिळकर्तीच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून ई-निविदा/मोहोरबंद लिफाफ्यातुन निविदा/बोली मागवित आहेत. मिळकती विक्री काटेकोरपणे ''जे आहे जेथे

आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''कोणत्याही आधाराशिव	ाय'' तत्त्वाने करण्य	ात येईल.
तारण मत्तेची विवरण	राखीव किंमत	इ.अ.र.
	(रु. लाखांत)	(रु. लाखांत)
श्री. राजु सोहनलाल मोंगा आणि सौ. भावना राजु मोंगा यांच्या मालकीचे	886.00	४४३८०
गाव वांद्रे, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा , ३ रा आणि ४ थ्या		बाढविणे
रस्त्याचे जंक्शन, खार (पश्चिम), मुंबई- ४०००५२ येथील उपनगर	(হ	. त)

NOTICE

NOTICE Sarda Energy and Minerals Ltd 73/A, Central Avenue Shri Ram Niketan, NAGPUR – 440 018,

Aaharashtra, India Notice is hereby given that the

Certificate(s) for the under mentioned Equity Shares o

he Company to issue duplicate Share Certificate(s). An

Office within 21 days from this date else the Company wil

policants without any further intimation. Folio No.802803

ertificate No 66039 & 75689 Distinctive Nos 2711901 tr

Western Housing Corporation of the one Part and M/s. Hempa Industries of

the other part and (b) Sale Deed dated

20th June 2005 between M/s. Hempa

Industries of the one part and M/s

Maharashtra Enterprises of the other

Part registered with Sub- Registrar of

Assurance Mumbai City -1under

Serial No. BBE-1/6031/2005 are los

by its partner Shri Afsar Farrukh

Any person or persons having any

claim or demand over the said

property by way of sale, exchange gift

mortgage hypothecation, pledge

trust, inheritance, gift, possession lease, lien, easement or by virtue of

any other right shall forward the same

along with documents in suppor

thereof within a period of fourtee days from the date hereof to the

undersigned at his office at DBS

House, Ghanshyam Talwatkar Marg

(Old Prescott Road), Fort, Mumbai

400 001 failing which the sale will be

completed and such claim or demand

if any shall be deemed to have bee

ived, given up or abandoned. SCHEDULE OF PROPERTY

Office Premises No. H-19

dmeasuring about 440 square feel equivalent to 40.92 square meter

built up area on the 9th floor of the

building known as "EVEREST" on all

that piece or parcel of land or ground situated at 156, Tardeo Road, Mumba

400 034 bearing Collector's New No

453, New Survey No. 7084 corresponding to Cadastral Survey

No. 728 of Malbar Hill and Cumballa

Hill Division, Mumbai in the

Registration District and Sub District of

Mumbai City within the limits of "D

ward of the Municipal Corporation of

Greater Mumbai AND 10(ten) shares

of face valve of Rs. 50/- each fully paid

up bearing Distinctive Nos. TE-71 to

TE-80 (both inclusive) relevant to Share Certificate No. 8/H-19 dated

17th December, 1981 issued by

the Tardeo Everest Premise

2021.

hmed Sayed on or about 10th Jul

proceed to issue duplicate certificate(s) to the afores

कै. श्री. गणपत मारुती पवार हे पारेख मार्केट प्रिमायसेस को– ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सभासद, ज्यांचा पत्ता ३९, केनेडी ब्रीज, ऑपेरा हाऊस, मुंबई-४०० ००४ असा होता आणि पहिल्या गजल्यावरील युनिट क्र. १२३ चे धारक होते. त्यांचा मृत्यू, कोणतेही नामनिर्देशन न करता दिनांक १५/१०/२००० रोजी झाला.

संस्था याद्वारे मृत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील सदर भाग आणि हितसंबंध इस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या वारसदार/वारसदारांकडून किंवा इतर दावेदार/दावेदारांकडून, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत, त्याच्या/तिच्या/त्यांच्या . तन्याच्या/हरकतीच्या पुरान्यादाखलच्या कागदपत्रांसह आणि इतर पुरान्यांसह हरकती मागवीत . आहे. जर कोणतेही दावे/हरकती वर उल्लेख केलेल्या कालावधीत प्राप्त झाल्या नाहीत, तर सदर मृत तभासदाच्या संस्थेतील भांडवलातील/मालमत्तेतील भागांच्या आणि हिसंबंधांच्या बाबतीत संस्थेच्या उपविधींमध्ये तरतूद असलेल्या पध्दतीने निर्णय घेण्यास संस्था मुक्त असेल. संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मृत सभासदाचे भाग आणि हितसंबंध हस्तांतरित करण्याच्या बाबतीत संस्थेकडे जर काही दावे/हरकती प्राप्त झाल्या, तर त्यांच्या बाबतीत संस्थेच्या उपविधींमध्ये तरतूद असलेल्या पध्दतीने निर्णय घेतला जाईल. संस्थेच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदारांना/हरकत घेणाऱ्यांना तपासणी करता यावी म्हणून संस्थेच्या कार्यालयात/संस्थेच्या सचिवांकडे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ते तिचा कालावधी संपेपर्यंत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत उपलब्ध असेल

पारेख मार्केट प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडकरिता व तिच्यावतीने ठिकाण: मुंबई मानद सचिव

INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.

C.I.N. No.: L13209MH1960PLC011794

"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007

Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2022

Standalone

Quarter ended

3 months ended

Audited

0.00

0.25

0.00

(7.90)

(7.90)

(7.90)

0.25

100.00

(0.79)

(0.79)

31.03.2022 31.03.2021

Audited

0.00

4.81

0.00

(8.19)

(8.19)

(8.19)

4.81

100.00

(0.82)

(0.82)

(Rs.) in lakhs

Standalone

Year ended

12 months ende

31.03.2022

Audited*

0.00

2.10

0.00

(18.32)

(18.32)

(18.32)

2.10

100.00

(83.35)

(0.82)

(0.82)

Sd/-

Director

Minoo Deora

	ादनाक: ३१/५/२०२२	
1		

Particular

(a) Net Sales / Income from Operations

Net profit / (loss) for the period (before tax,

Exceptional and /or Extraordinary Items #)

Net profit / (loss) for the period before tax

Net profit / (loss) for the period after tax

Total comprehensive Income for the period Comprising Profit/ (loss) for the period (after tax)

and other comprehensive income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as

(for continued and discontinued operations)

(Listing Obligation and Disclosure Requirements), 2015.

shown in the Audited Balance Sheet

Earnings per share (of Rs.10 each)

Directors held on 30th May, 2022

(after Exceptional and /or Extraordinary Items #)

(after Exceptional and /or Extraordinary Items #)

Income from operations

) Other operating income

Equity Share Capital

(a) Basic

(b) Diluted

Note:

Total income from operations

सूचना

<u>सांकेतिक कब्जा सूचना</u>

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.-बं FICICI Bank वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र– ४००६०४ ज्याअर्थी.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव					
۶.	जोथी निर्मला इसक्रीअप्पन आणि इसक्रीअप्पन अनवैया– एलबीएमयुएम००००४४०४२४७ आणि एलबीएमयुएम००००५३९२५१८	टुकान क्र. ११, तळमजला, बिल्डिंग क्र. एस२, ए विंग, लीली बिल्डिंग, मंत्री पार्क को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., मंत्री पार्क, दिंडोशी, फिल्म सिटी रोड, गोरेगाव पूर्व, रोड क्र. ८२७०, २ ते ४, सल्हें क्र. २३९, सी.टी.एस. क्र. ८२७–डी, मालाड पूर्व, ता. बोरिवली, मुंबई–४०००६५/ मे २५, २०२२	जानेवारी ०३, २०२२ रू. ४२,०५,६५०.००/-	मुंबई					
	वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युप्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.								
	रूरस, २००२ च्या नियम ८ आण ९ च्या तरतुदा अतगत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसाच्या समाप्तानतर ावकण्यात यताल. दिनांक: मे ३१, २०२२ ठिकाण: मुंबई आययसीआय बँक लिमिटेड								

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005 Statement of Audited financial results for the three months ended 31 March 2022 A months Year to Date

	Particulars	3 months ended	figures for current year ended	Previous year ended
Sr.	Particulars	31-Mar-22	31-Mar-22	31-Mar-21
No.		(Audited)	(Audited)	(Audited
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lak
1	Revenue from operations	29,800.53	59,231.98	12,691.1
2	Net (Loss) for the period (before Tax,	(8,109.52)	(13,034.64)	(4,952.1
	Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net (Loss) for the period before tax (after	(8,109.52)	(13,034.64)	(4,952.1
	Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net (Loss) for the period after tax	(8,109.52)	(13,034.64)	(4,952.1
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period	(8,084.97)	(12,996.79)	(4,946.9
	[Comprising (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Paid-up equity share capital	10.31	10.31	10.31
	(Face Value of the equity share INR 10 each)			
7	Reserve's (excluding Revaluation Reserves)	(33,162.74)	(33,162.74)	(20,165.9
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(33,152.43)	(33,152.43)	(20,155.6
10	Paid up dept capital	1,07,946.46	1,07,946.46	1,15,606.
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity ratio	(3.73)	(3.73)	(7.04)
13	Earnings per share			
	(Face value of INR 10/- each)			
	(a)Basic (INR)	(7,866.29)	(12,643.70)	(4,803.58
	(b)Diluted (INR)	(7,866.29)	(12,643.70)	(4,803.58
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve	-	-	-
16	¥	(0.85)	(0.33)	(0.13)
17	Interest Service Coverage ratio	(1.65)	(0.69)	(0.21)

. For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and

exemption w.r.t. presentation of corresponding quarterly financial results for the quarter ended

c. In accordance with the SEBI circular dated October 5, 2021 the Company has availed an

the Current period presentation. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements)Regulations, 2015 Regulations, 2015. The full format of the quarterly financial Results is available on the website The full format of Quarterly/Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's and the Listed entity. website viz. www.joyvillehomes.com.

The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due t changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

The Financial Results for the Quarter ended and year ended 31st March, 2022 are in compliance with Ind AS

and other accounting principles generally accepted in India. The Statutory Auditors of the company have

carried out the Limited Review Report of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEB


The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of

Figures for the previous periods have been regrouped and /or reclassified wherever necessary to confirm with

#-Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind AS Rules/AS Rules, whichever is applicable

For Indian Bright Steel Company Limited

Place : Mumba Date : 30.05.2022



जंक्शन ४०६-१बी, टक्का रोड, के मॉलजवळ, पनवेल, रायगड - ४१०२०६. दूर,: ०२२-२७४५९३५४/५५, मोबा.: ७६२५०७९२०३ सीआयएनः L85110KA1987PLC008699 ईमेल : panvel@canfinhomes.com

मागणा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (क्र. ५४/२००२) च्या कलम १३(२) अन्वये.

श्री. वीरबहादूर चंद्रभान सिंग

प्रति

पूर्वेसः जिना

दिनांकः ३०.०५.२०२२

Place : Mumbai Date : 30-05-2022

ठिकाण : पनवेल

सदनिका क्र. ३०३, ३ रा मजला, बी-विंग, इमारत क्र. ०२, लोटस पार्क, गट क्र. ३६७, पी. क्र. ५, ६, ७, ८, ९, १०, गोविंद नगर ल राईस मिलजवळ, कडस (की), वाडा (टी), जिल्हा ठाणे - ४२१३१२.

For and on behalf of the Board of Directors of

Joyville Shapoorji Housing Private Limited CIN : U70109MH2007PTC166942 sd/

Sriram Mahadevan Managing Director DIN: 08028238

(₹. in Lakhs)

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बॅंक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, **गाखा कायालय :** आवत्ताजात्ताजात प्रयोग, प्रयोग, स्वायके **इंड**स्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र -४००६०४. प्लॉट क्र - बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र -४००६०४.

can be accessed on the www.bseindia.com.

31 March 2021.

Place : Mumbai

Date : 27 May 2022

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमुद कर्जदारांस सूचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्य घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वस त्यतहार करू वरे आणि मदर मिलकतीणी काण्यत आलेला कोणताही त्यतहार हा आरामी भारामी भारा तॅंक लिमिटेटच्या भाराभधीन गहील

Co-operative Society Limited Dated this 31st day of May 2022. Sd/-Vinod L. Desai Advocate High Court, Bombay

योजना क्र. VII मधील प्लॉट क्र. १६, सी.टी.एस. क्र. ई/८२९ धारक	
जमिनीच्या भाग आणि विभागावर बांधलेल्या ''सिमरन प्लाझा प्रिमायसेस	3.00
को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अशा ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावरील	
मोजमापित ५०.६५ चौ.मी. चटई क्षेत्र (८१८ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र)	
वाणिज्यिक दकान क्र. ४ आणि ५.	

विक्रीच्या अटी आणि शर्ती

ई-लिलावाची तारीख आणि वेळ: ३०.०६.२०२२ रोजी स. ११.०० ते द. १२.३० दरम्यान. (विकी पर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या आपोआप वेळ विस्तारासह)

- प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले तपशिल हे त्यांचे चांगले ज्ञान आणि माहिती आणि नोंदीनुसार नमुद केलेले आहेत. प्राधिकत अधिकारी हे कोणतीही चक, गैरविधाने किंवा त्रटी इ. साठी जबाबदार राहणार नाहीत इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यव आहे. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि एएसआरईसी चे कोणतेही सादरीकरण किंव कोणतेही वचन मानण्यात येऊ नये. मिळकत एएसआरईसी ला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/मतांकरिता जबाबदा राहणार नाही.
- ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे अटींवर आणि ''कोणत्याही आधाराशिवाय'' तत्त्वावर वरील नमुद संपूर्ण मिळकतीकरिता करण्यात वेईल. आणि ते एएसआरईसीचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ई–प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टायगर) यांची वेबसाईट: https://sarfaesi.auctiontiger.net (में. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि.चे वेबपोर्टल) मार्फत ''ऑनलाईन इलेक्टॉनिक बोली'' अंतर्गत करण्यात येईल .ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट ई-लिलाव बोली प्रपत्र वेबसाईट : www.asrecindia.co.ir आणि https://sarfaesi.auctiontiger.net मध्ये उपलब्ध आहेत. इच्छुक बोलीदारांनी वैध ईमेल आयडी धारण करणे आवश्यक आहे. मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टायगर) यांच संपर्क- श्री. राम प्रसाद, मोबाईल: +९१ ९९७८५९१८८८, हेल्पलाईन क्र. ०७९-६८१३६८८० ईमेल: support@auctiontiger.net./ramprasad@auctiontiger.net.
- सूचीबध्द बोलीदारांची नोंदणी सेवा पुरवठादारांद्वारे करण्यात येईल आणि युजर आयडी किंवा पासवर्ड ईमेल मोर्फत बोलीदारांना कळविण्यात येईल. बोलीदारांना विनामूल्य ई–लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल एएसआरमी किंवा सेवा परवठाटार हे नेटवर्क समस्यांसाठी बोलीटारांच्या वतीने कोणतीही उणिव/कस यासाठी जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मित घटना टाळण्यासाठी बोलीदारांना पर्यायी पॉवर बॅकअप इ. अशी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- वरील नमद राखीव किंमतीखालील कोणतीही बोली स्वीकारली जाणार नाही. निविदा दस्तावेजांमध्ये दिलेल्य विहित स्वरुपातील बोली या एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी, बिल्डिंग क्र. २, युनित क्र. २०१/२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंब रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ यांचेकडे किंवा maniunath@asrecindia.co.in sharadjoshi@asrecindia.co.in कडे ईमेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणामुळे उशीरा प्राप्त झालेले बोली प्रपत्र किंवा इअर विचारात घेतली जाणार नाही. इअरशिवाय बोली तडकाफडर्क नाकारण्यात येईल.
- यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इअर) ही विक्री मोबदल्याचा भाग म्हणुन राखुन ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर त्याच पध्दतीने परत करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही. बोलीदारांन त्वरित सुविधा आणि योग्य परताव्याकरिता त्यांच्या बँक खात्याचा तपशिल देण्याची विनंती करण्यात ये आहे
- यशस्वी बोलीदारांनी त्वरित म्हणजेच त्याच दिवशी किंवा पढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर विक्र किंमतीची २५% रक्षम (जमा केलेली इअर रक्षम धरून) विक्री घेणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे जमा केर्ल पाहिजे आणि असे जमा करण्यात कसूर केल्यास इअर जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल.
- विक्री किंमतीच्या उर्वरित रक्षम मिळकतीच्या विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा तार धनको व यशस्वी बोलीदार यांच्यात लेखी मान्य केल्या जाणाऱ्या वादीव मदतीत प्रदान करावी लागेल. वरील विहित कालावधीत प्रदानात कसूर केल्यास जमा केलेली रक्षम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या उ रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लागतील.

विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्टॅ, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या तरतुदींच्या अधिन राहील. इच्छक खरेदीदार/बोलीदारांनी खाते क्र. ००९०२०११०००१५१७, बँक ऑफ इंडिया, एसएसआय

- अंधेरी शाखा, आयएफएससी कोड BKID0000090, लाभकारीचे नावः एएसआरईसी-पीएस१२/२०२०-२१ ट्रस्ट, मध्ये एनईएफटी/आरटीजीएस मार्फत किंवा मुंबई येथे देय आणि कोणत्याही राष्ट्रियकृत किंवा शेड्युल्ड बँकेवर कोढलेल्या एएसआरईसीपीएस १२/२०२०-२१ टस्ट च्या नाव काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या मार्गाने इअर रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
- .इच्छक बोलीदार कोणत्याही चौकशीकरिता श्री. **शरद जोशी-सेल क. ९७६९९२८२८५. फोन क** ०२२-६१३८७०३४, श्री. मंजुनाथ-सेल क्र. ९८४५९४८१२२, फोन क्र. ०२२-६१३८७०२५, श्री रिषिकेश-सेल क्र. ८१२४६५५६३५, फोन क्र. ०२२-६१३८७०२५ यांना संपर्क करु शकतात.
- १. प्राधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणं आणि/किंवा कोणत्याही अटी/शर्ती सुधारण्याच्या सर्वस्वी हक्क राखुन ठेवला आहे.

. यशस्वी बोलीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य जीएसटी करिता देय प्रभार/शुल्क, नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदण शुल्क, अनुषंगिक खर्च, इ. भरायचे आहेत.

२३. उच्चतम बोली ही तारण धनको/प्राधिकृत अधिकारी यांच्या मंजुरीच्या अधीन राहील

दिनांक : २४.०५.२०२२, ठिकाण : मुंबई,

४. सदर सूचना हि त्यांची संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारखेस सरफैसी ॲक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स अन्वये तारण मिळकतीच्या विक्रीसाठी आणि संयक्त/सहकर्जदार यांना ३० दिवसांची सचना तसेच सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स.२००२ च्या नियम ८(६) अंतर्गत आहे. सही

प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लि

तुमच्यामधील श्री. वीरबहॉदूर चंद्रभान सिंग यांनी आमच्या शाखेमधून श्री. वीरबहादूर चंद्रभान सिंग यांच्या मालकीच्या खालील ू मालमत्तेच्या तारणाच्या प्रतिभूतीच्या बदल्यात प्राप्त केलेले गृह कर्ज दि. ३०.०४.२०२२ रोजीनुसार रु. ९,९५,६७५/- (रुपये नउ लाख पंचाण्णव हजार सहाशे पंचाहत्तर मात्र) व त्यासह करारात्मक दराने भविष्यातील व्याज तुमच्याकडून कॅन फिन होन्स लि. ल देय आहे.

गहाणवट मालमत्तेची अनुसूची

सदनिका क्र. ३०३, ३ रा मजला, बी-विंग, इमारत क्र. ०२, लोटस पार्क, गट क्र. ३६७, पी. क्र. ५, ६, ७, ८, ९, १०, गोविंद नगर पटेल राईस मिलजवळ, कुडूस (व्ही), वाडा (टी), जिल्हा ठाणे - ४२१३१२.

सदनिकेच्या चतुःसीमाः उत्तरेसः सदनिका क्र. ३०४ 'बी' विंग

दक्षिणेसः रस्ता

पश्चिमेसः सदनिका क्र. ३०२ 'ए' विंग

ू तुमच्यामधील **श्री. वीरबहादूर चंद्रभान सिंग यांना** सरफैसी कायदा, २००२च्या कलम १३(२) अन्वये नोंदणीकृत मागणी सूचन पुर्वाच्याववाण आ. वार्षराष्ट्र प्रजान किंग वाजा रार्ड्य यात्र के स्वयंत्र कर्जदारा/रांच्या अतिम ज्ञात पत्त्याच्या जाणेवर चिठकविणाकरिता दिली. म्हणून ही वृत्तपत्र प्रसिद्धी. त्रुम्ही आदशाच्या शर्तीचे पालन करण्यास अयशस्वी ठरल्यामुळे, एनएचबी मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुमचे खाते दि. ०१.०५.२०२२ रोजों अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. वरील सदर रक्कम व त्यासह दि. ३०.०४.२०२२ पासून त्यावरील करारात्मक दराने व्याजाचा सद्द सूचनेंच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याची तुमच्याकडे माणणी करण्यात येत आहे. असे न केल्यास उपरोल्लेखित તોરેળ માલમત્તા સરफેંસી कાયઘાअંતર્ગત जप्त करण्याची प्रक्रियाँ सूरू करणे निम्नस्वाक्षरीकारांना भाग पडेल. तसेच, तारण मालमत्त सोडविण्याकरिता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भोत कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकह कर्जदार/जामीनदारांच लक्ष वेधण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी कॅन फिन होम्स लि

. - (ਮੁਲੀ

SPECTRA INDUSTRIES LIMITED

Registered Office : Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension, Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064. CIN NO : L74999MH1992PLC067849, Email : sepl12@rediffmail.com Phone No : 022 - 2889 3933, Fax No : 022 - 2889 1342, Website : www.spectraindustries.co.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH' 2022

Sr.	Particulars		Quarter Ended		Year	to date
No.	Particulars	31/03/2022	31/03/2021	31/12/2021	31/03/2022	31/03/2021
		(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	0.00	0.00	0	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	(462.96)	(470.53)	(111.22)	(594.00)	(550.44)
3	Total Comprehensive Income / (Loss) - Net	-	-	-	-	-
4	Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each)	707.85	707.85	707.85	707.85	707.85
5	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	(5603.33)	(5009.33)	-	(5603.33)	(5009.33)
6	Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each - Not annualised): (a) Basic (b) Diluted	(6.54)	(6.65)	(1.57)	(8.39)	(7.78)
7	Earning per share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (b) Diluted	(6.54)	(11.30)	(1.57)	(8.39)	(7.78)

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The fullformat of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) and the Company website www.spectraindustries.co.in 2.

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED

Sd/-Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO DIN - 00066999

વ્યવણ એસ પેય આગે તેવું માન્યત્રાણા સરવાણ આણાણાં વ્યવણ શે આવતાં આવ્યાં તે વધુ લાગ કરવા મહાસાય પ્રાણવા પણ છે.						
अ.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते	मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे		
क्र.	क्रमांक		मागणी सूचनेतील रक्कम (रू)	नाव		
۶.	चित्रा बाबासाहेब जगताप आणि	प्लॉट क्र. सी आणि एस १२ १ १२ ७, पुनावाले तालुका	जुलै ०६, २०२१	पुणे		
	बाबासाहेब बबन जगताप/	हवेली, पुणे, महाराष्ट्र, पुणे– ४११०३५ असलेला फ्लॅट क्र –	रु.			
	एलबीपीयुएन००००५११९०५८	१४०३, १४वा मजला, साई पॅराडाईज सी टाईप स. क्र. १२ १	२४,६०,०५१.००/-			
		ते ७./ २५ मे, २०२२				
२.	आशिष मुदलीयार आणि रोहित तानाजी	फ्लॅट क्र – ३०२, ३रा मजला, व्हिलेज रेसिडेन्सी III इमारत ए	जुलै ०६, २०२१	पुणे		
	भोसले/	येथे कासारसाई पुणे, कासारसाई, स क्र. ९८/१/४, महाराष्ट्र,	रु.			
	एलबीपीयुएन००००४९८०९८५	पुणे– ४११०५७/ २५ मे, २०२२	२७,१४,२५५.००/-			
÷.	आशिष मुदलीयार आणि रोहित तानाजी	सर्व्हे क्र. १२३/१, तालुका मुळशी, महाराष्ट्र, पुणे - ४११०५७	जून २४, २०२१	पुणे		
	भोसले/	येथे स्थित फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, व्हिलेज रेसिडेन्सी २	रु.			
	एलबीपीयुएन०००४९६८८८१	इमारत ए./ २५ मे, २०२२	४३,८२,३५९.००/-			
वरील	नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवस	iत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गह	इण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (ए	,न्फोर्समेंट		
रूल्स,	. २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतु	दीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर	विकण्यात येतील.			
दिनांव	ह: मे ३१, २०२२	-	प्राधिकृतः			
स्थळ	: महाराष्ट्र		आयसीआयसीआय बँक	लिमिटे		

HINDUSTAN APPLIANCES LIMI TED. REGD. OFFICE .: 1301, 13TH FLOOR, TOWER -B , PENINSULA BUSINESS PARK

SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565 CIN No :: L18101MH1984PLC034857 | E Mail : info.roc7412@gmail.com

Statement of Standalone/Consolidated audited	Einancial Pas	lite for the quarterhear o	nded 31/03/2022

Particulars		Three months ended on (31/03/2022)	Year to date (31/03/2022)	Three months ended on (31/03/2021)	Three months ended on (31/03/2022)	Year to date (31/03/2022)	Three months ended on (31/03/2021)
			Standalone			Consolidated	
	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total income from operations (net)	7.50	30.01	8.76	7.50	30.01	8.76
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(4.47)	(34.91)	(2.26)	(4.77)	(35.22)	(2.61)
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(4.47)	(34.91)	(2.26)	(4.77)	(35.22)	(2.61)
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(4.47)	(34.72)	(4.86)	(4.77)	(35.03)	(5.21)
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(4.47)	(34.72)	(4.86)	(4.77)	(35.03)	(5.21)
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	998.88	998.88 -	998.88	998.88	998.88 -	998.88
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	439.89	-	-	438.47	-
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	(0.04) (0.04)	(0.35) (0.35)	(0.05) (0.05)	(0.05) (0.05)	(0.35) (0.35)	(0.05)

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/year ended 31.03.2022 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.hindustan-appliances.in

F	OR	HIND	UST	AN.	APP	LIAN	CES	LIMIT	ΈD

sd/-	
KALPESH RAMESHCHANDRA SHAH	
MANAGING DIRECTOR	
DIN No. 00294115	

PLACE .: MUMBAI	
DATED: 30 [™] MAY, 2022	